

01st June, 2023

To
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street
Mumbai -400 001
Scrip Code: 513121

To
National Stock Exchange India Limited
5th Floor, Exchange Plaza,
Bandra (East)
Mumbai - 400051
NSE Symbol: ORICONENT

Sub: Newspaper Publication of Extract of Audited Financial Result for quarter/year ended 31st March, 2023

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Extract of Audited Standalone & Consolidated Financial Result for quarter/year ended on 31st March, 2023 published on Thursday, 01st June, 2023 in following News Paper(s):

1. Business Standard
2. Tarun Bharat

We hope you will find it in order and request you to take the same on your records.

Thanking You
Yours faithfully

For Oricon Enterprises Limited

Sanjay Jain
Company Secretary

Encl: Newspaper Publication`



This is only an advertisement for information purposes and is not a prospectus announcement.



SONALIS CONSUMER PRODUCTS LIMITED

Corporate Identification Number: U15490MH2022PLC378461

Our Company was originally incorporated as "Sonalis Consumer Products Limited" on March 15, 2022, as a public limited company under the provisions of the Companies Act, 2013 pursuant to Certificate of Incorporation issued by Registrar of Companies, Central Registration Centre, Ministry of Corporate Affairs. The Corporate Identification Number of our Company is U15490MH2022PLC378461. For further details of our Company, see "General Information" and "History and Certain Corporate Matters" on pages 45 and 105, respectively of the Prospectus.

Registered Office: Unit No. 16, Ground Level, Loft & Basement, Sethia Industrial Estate, Tungreshwar Phata Vasai East Palghar Thane, Maharashtra- 410208, India; Tel. No.: +91-98676 11444; Email: cs@appetitefood.in; Website: www.appetitefood.in; Contact Person: Ms. Anika Chopra, Company Secretary.

PROMOTERS OF THE COMPANY: MS. SONALI NILESH KOCHAREKAR AND MS. SMITA SHASHIKANT SHAH
THE ISSUE

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 9,44,000 EQUITY SHARES OF ₹ 10/- EACH ("EQUITY SHARES") OF SONALIS CONSUMER PRODUCTS LIMITED ("ISSUER" OR THE "COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ₹ 30/- PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING TO ₹ 283.20 LAKHS ("THE ISSUE"), OF WHICH UPTO 52,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 15.60 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 8,92,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AT AN ISSUE PRICE OF ₹ 30/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ 267.60 LAKHS IS HEREAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 47.22% AND 44.62%, RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 170 OF THE PROSPECTUS.

THIS ISSUE IS BEING MADE IN TERMS OF CHAPTER IX OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 (THE "SEBI (ICDR) REGULATIONS"), AS AMENDED. IN TERMS OF RULE 19(2)(b) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED, THIS IS AN ISSUE FOR AT LEAST 25% OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THIS ISSUE IS A FIXED PRICE ISSUE AND ALLOCATION IN THE NET ISSUE TO THE PUBLIC WILL BE MADE IN TERMS OF REGULATION 253 OF THE SEBI (ICDR) REGULATIONS, AS AMENDED. FOR FURTHER DETAILS, SEE "ISSUE PROCEDURE" ON PAGE 179 OF THE PROSPECTUS.

ISSUE

OPENS ON WEDNESDAY, JUNE 7, 2023
CLOSES ON FRIDAY, JUNE 9, 2023

FIXED PRICE ISSUE AT ₹ 30/- PER EQUITY SHARE
THE ISSUE PRICE OF ₹ 30/- IS THREE TIMES OF THE FACE VALUE.

MINIMUM LOT SIZE	4,000 EQUITY SHARES FOR RETAIL INDIVIDUAL INVESTORS
	4,000 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 4,000 EQUITY SHARES THEREAFTER FOR NON RETAIL INVESTORS

ASBA*

Simple, Safe, Smart way of Application - Make use of it!!!

*Applications Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For details, check section on ASBA below. Mandatory in Public Issues from January 01, 2016. No cheque will be accepted.



UPI now available in ASBA for Retail Investors, whose application sizes are up to 2.00 lakhs, applying through Registered Brokers, DPs, & RTAs. Applicants to ensure PAN is updated in Bank Account being blocked by ASBA Bank. List of Banks supporting UPI is also available on SEBI at www.sebi.gov.in

For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA form and abridged prospectus and also please refer to the section "Issue Procedure" beginning on page 179 of the Prospectus. The process is also available on the website of AIBI and Stock Exchange in the General Information Document. ASBA forms can be downloaded from the website of BSE and can be obtained from the list of banks that is displayed on the website of SEBI at www.sebi.gov.in.

The Application Forms which do not have the details of the Applicant's depository account including DP ID, PAN, UPI ID (in case of RIBs using the UPI mechanism) and Beneficiary Account Number shall be treated as incomplete and rejected. In case DP ID, Client ID and PAN mentioned in the Application Form and entered into the electronic system of the stock exchange, do not match with the DP ID, Client ID and PAN available in the depository database, the application is liable to be rejected. Applicants will not have the option of getting allotment of the Equity Shares in physical form. The Equity Shares on allotment shall be traded only in the dematerialised segment of the Stock Exchange.

LISTING: The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, as amended from time to time. Our Company has received an approval letter dated May 25, 2023 from BSE for using its name in the Offer Document for listing of our shares on the SME Platform of BSE Limited. For the purpose of this Issue, the Designated Stock Exchange will be the BSE.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, the Prospectus was furnished to SEBI in soft copy. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Offer Document. Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire "Disclaimer Clause of SEBI" beginning on 164 of the Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited ("BSE") should not in any way be deemed or construed that the contents of the Prospectus or the Price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness, accuracy or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer Clause pertaining to BSE.

LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
 Expert Global Consultants Private Limited 1511, RG Trade Tower, Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi - 110 034, India Telephone: 011 4509 8234 Email: ipo@expertglobal.in Website: www.expertglobal.in Investor grievance email: compliance@expertglobal.in Contact Person: Mr. Gaurav Jain SEBI registration number: INM000012874 CIN: U74110DL2010PTC205995	 PURVASHAREGISTRY(INDIA)PRIVATELIMITED 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Opp. Kasturba Hospital Lane, Lower Parel (E) Mumbai - 400011, Maharashtra, India Telephone: 022 2301 2518 / 8261. Email/ Investor Grievance E-mail ID: support@purvashare.com Website: www.purvashare.com Contact Person: Mr. Rajesh Shah/ Ms. Purva Shah/ Ms. Deepali Dhuri SEBI Registration Number: INR000001112 CIN: U67120MH1993PTC074079	 SONALIS CONSUMER PRODUCTS LIMITED Ms. Anika Chopra (Company Secretary) & Mr. Shivang Shashikant Shah (Compliance Officer) Address: Unit No. 16, Ground Level, Loft & Basement Sethia Industrial Estate, Tungreshwar Phata Vasai East Palghar Thane, Maharashtra - 410208, India. Telephone: +91-98676 11444 E-mail: cs@appetitefood.in Website: www.appetitefood.in CIN: U15490MH2022PLC378461

Applicants can contact the Compliance Officer or the LM or the Registrar to the Issue in case of any Pre-Issue or Post-Issue related problems, such as non-receipt of Allotment Advice or credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account or unblocking of funds etc.

CREDIT RATING: As this is an Issue of Equity Shares there is no credit rating for this issue.

DEBENTURE TRUSTEES: This is an Issue of equity shares; hence appointment of debenture trustee is not required.

IPO GRADING: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, there is no requirement of appointing an IPO Grading agency.

BASIS FOR ISSUE PRICE: The Issue Price is determined by our Company in consultation with the Lead Manager. The financial data presented in the section "Basis for Issue Price" on page 69 of the Prospectus, are based on our Company's restated financial statements. Investors should also refer to the sections titled "Risk Factors" and "Summary of Financial Statements" on pages 23 and 42, respectively, to get a more informed view before making the investment decision.

BANKER TO THE ISSUE AND SPONSOR BANK: ICICI BANK LIMITED

AVAILABILITY OF APPLICATION FORMS: The Application Forms and copies of the Prospectus may be obtained from the Registered Office of our Company, Lead Manager: Expert Global Consultants Private Limited. Application Forms will be available at the selected location of registered brokers, Banker to the Issue, RTA and Depository Participants. Application Forms can also be obtained from the Designated Branches of SCSBs, the list of which is available on the website of SEBI at www.sebi.gov.in. Application Forms can also be downloaded from the website of Stock Exchange at www.bseindia.com.

AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and investors are advised to refer to the Prospectus and the Risk Factor contained therein, before applying in the Issue. Full copy of the Prospectus shall be available at the website of SEBI, www.sebi.gov.in; the website of Stock Exchange- www.bseindia.com, the website of Lead Manager- www.expertglobal.in and the website of the Issuer Company- www.appetitefood.in.

RISK TO INVESTORS: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issuer and this Issue, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Prospectus. Specific attention of the investors is invited to the section, "Risk Factors" on page 23 of the Prospectus.

ADDITIONAL INFORMATION AS REQUIRED UNDER SECTION 30 OF THE COMPANIES ACT, 2013

Main Objects of the Company as per MoA: For information on the main objects and other objects of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 105 of the Prospectus and Clause III of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 220 of the Prospectus.

Liability of Members as per MoA: The Liability of the members of the Company is Limited.

Capital Structure: Authorized Capital of ₹ 200.00 Lakhs consisting of 20,00,000 Equity Shares of ₹ 10/- each. Pre Issue Capital: Issued, Subscribed and Paid-up Capital ₹ 105.50 Lakhs consisting of 10,55,000 Equity Shares of ₹ 10/- each. Post Issue Capital: Issued, Subscribed and Paid-up Capital ₹ 199.90 Lakhs consisting of 19,99,000 Equity Shares of ₹ 10/- each. For details of the Capital Structure, please refer to the chapter titled "Capital Structure" beginning on page 53 of the Prospectus.

Names of the signatories to the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them:

Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed for by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company: 23,500 Equity Shares by Ms. Sonali Nilesh Kocharekar, 23,500 Equity Shares by Ms. Smita Shashikant Shah, 2,750 Equity Shares by Mr. Shashikant Chimanlal Shah, 120 Equity Shares by Mr. Shivang Shashikant Shah, 120 Equity Shares by Mr. Prakash Jhangiani, 5 Equity Shares by Mr. Ganjanan Vitthal Chavan and 5 Equity Shares by Mr. Akshay Vitthal Bhadrike.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus dated May 30, 2023. Investors should read the Prospectus carefully, including the "Risk Factors" on page 23 of the Prospectus before making any investment decision.

For Sonalis Consumer Products Limited

On behalf of the Board of Directors

Sd/-

Ms. Sonali Nilesh Kocharekar

Chairman & Managing Director

Place : Maharashtra

Date : May 31, 2023

SONALIS CONSUMER PRODUCTS LIMITED subject to market conditions, public issue of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra. The Prospectus shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the Lead Manager at www.expertglobal.in, the website of the BSE i.e. www.bseindia.com, and website of the Issuer Company at www.appetitefood.in. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk. For details investors should refer to and rely on the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 23 of the Prospectus, which has been filed with ROC.

The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act (the "Securities Act") or any state securities law in United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in the Regulations under the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to the registration requirements of the Securities Act of 1933.

PRESSMAN



Complete Comfort

INDO COUNT INDUSTRIES LIMITED

CIN: L72200PN1988PLC068972
 Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109.
 Tel. No.: (230) 2483105; Fax No.: (230) 2483275; e-mail: icilinvestors@indocount.com; Website: www.indocount.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

(₹ in Crores except EPS)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended		Year ended	Quarter ended		Year ended
		31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2023	31-03-2022	31-03-2023
1	Total income from operations	690.85	625.15	2817.73	809.88	690.34	3042.98
2	Net Profit before tax	105.89	97.17	323.41	123.45	113.06	358.59
3	Net Profit after tax	73.77	70.76	238.17	94.72	85.32	276.78
4	Total Comprehensive Income	94.43	61.96	222.74	115.09	72.36	236.44
5	Paid up Equity Share Capital	39.61	39.48	39.61	39.61	39.48	39.61
6	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	1725.06	-	-	1753.09
7	Earning Per Share (of ₹ 2/- each) Basic and Diluted (Not Annualised)	3.72	3.57	12.03	4.78	4.31	13.97

i) The figures for the Quarters ended March 31, 2023 and March 31, 2022 are balancing figures between the audited figures in respect of the full Financial Years ended on March 31, 2023 and March 31, 2022 and the unaudited published year to date figures upto 3rd Quarters ended on December 31, 2023 and December 31, 2022 respectively, which were subjected to limited review by the respective Statutory Auditors.

ii) The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever necessary.

iii) The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the BSE Limited (www.bseindia.com), NSE of India Limited (www.nseindia.com) and on the Company's website.

For Indo Count Industries Limited

Anil Kumar Jain
 Executive Chairman
 DIN: 00086106

Place : Mumbai
 Date : May 30, 2023



CIN - L28100MH1968PLC014156

Registered office: 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018; E-mail id: share@ocel-india.com, Website : www.oriconenterprises.com; Tel No.: 022-43226600; Fax No.: 022 24963055

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED MARCH 31, 2023

(Rs. In Lakhs, except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	15569.06	12461.05	14585.43	60256.80
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	590.30	(690.20)	1254.58	2293.58
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	352.64	(773.06)	1259.23	2023.14
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) - Continued Operations	217.85	(674.18)	1170.55	1501.49
5	Net Profit / (Loss) for the period after tax from discontinued Operations	22.72	(15.24)	(249.92)	(16.26)
6	Net Profit after tax for the period	240.56	(689.42)	920.64	1485.24
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(3239.33)	(841.74)	121.11	(11222.26)
8	Equity Share Capital	3140.95	3140.95	3140.95	3140.95
9	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	79211.97
10	Basic and Diluted Earnings Per Share(EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 02/- each) - From Continuing Operation	0.14	(0.43)	0.66	0.96
11	Basic and Diluted Earnings Per Share(EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 02/- each) - From discontinuing Operation	0.01	(0.01)	(0.10)	(0.01)
12	Basic and Diluted Earnings Per Share(EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 02/- each) - (From Continuing and discontinuing Operation)	0.15	(0.44)	0.57	0.95

Key Standalone Financial Information for the Quarter/ Year Ended March 31, 2023

(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	15540.80	9891.30	14585.43	57056.16	
2	Profit Before Tax	544.24	(482.48)	730.03	2432.06	
3	Net Profit After Tax	446.67	(396.91)	553.65	1854.64	

Notes:

1 The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter/ Year ended March 31, 2023 filed with the Stock Exchange (s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Audited Standalone and Consolidated Financial Results is available on Stock Exchange(s) website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.oriconenterprises.com).

For Oricon Enterprises Limited

Adarsh Somani

Managing Director

(DIN: 00192609)

Place : Mumbai

Date : May 30, 2023



Graphite India Limited

Regd. Office : 31, Chowringhee Road, Kolkata - 700 016

Telephone No: 91 33 40029600; Fax No: 91 33 40029676

Email Id: gilro@graphiteindia.com; Website: www.graphiteindia.com

CIN: L10101WB1974PLC094602

Extract of Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023

(₹ in Crores)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended
		31st March, 2023	31st March, 2023	31st March, 2022	31st March, 2023	31st March, 2023	31st March, 2022
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	734	3046	841	820	3314	915
2	Net Profit/(Loss) for the period/year (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	76	476	168	48	375	141
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	76	476	168	48	322	141
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	56	350	122	29	199	95
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	56	350	126	35	213	99
6	Equity Share Capital	39	39	39	39	39	39
7	Other Equity	-	4603	-	-	4925	-
8	Earnings/(Loss) Per Share (EPS) (of ₹ 2/- each)						
	- Basic EPS (₹)	2.87	17.91	6.32	1.58	10.19	4.82
	- Diluted EPS (₹)	2.87	17.91	6.32	1.58	10.19	4.82

Notes :

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC/62/201

